

MITCON/Secretarial/2025-26/38

August 14, 2025

To,
Listing Department,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai-400 051
Fax No.: 022-26598237/38

Dear Sir/Madam,

Subject: Intimation of Newspaper publication of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended on June 30, 2025

Ref: Regulation 47 and other applicable Regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please note that the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter ended June 30, 2025, as approved by the Board of Directors at its meeting held on August 13, 2025 have been published in the following newspapers on August 14, 2025:

- Financial Express (English national daily with wide circulation)
- Loksatta (Marathi daily – Pune Edition)

Copies of the aforementioned newspaper publications are enclosed herewith for your reference and records.

Kindly take the same on your records. Thanking you,

Yours faithfully,

For MITCON Consultancy & Engineering Services Limited

Ms. Ankita Agarwal
Sr. V.P. – Head of Compliance & Legal

Encl: As above

FOR DAILY BUSINESS.

THE BUSINESS DAILY

CITIZEN CREDIT
(A Scheduled Multi-Sub Bank)

Registered Office: CITIZEN CREDIT CENTRE, CTS No. 236, Marve Road, Orlem, Malad West, Mumbai - 400 064.

NOTICE U/S 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002.

Notice is hereby given that the following Borrower and Guarantor have defaulted in the repayment of principal & interest of the loan facilities obtained by them from CITIZEN CREDIT Co-op. Bank Ltd and the said loan account has been classified as Non Performing Assets (NPA) as per RBI guidelines. The Demand Notice was issued to them under Section 13(2) of The Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) on their last known address. In addition to said demand notice, they have been informed by way of this public notice.

Sr. No.	Name of Borrower and Guarantor with Address, Details of Loan, NPA Date, Demand Notice Date, Outstanding amount as per Section 13(2) Notice and Loan security
1.	Mr. Abdulrub Mohammad Abdulla Shaikh (Borrower), (Since deceased), Through his legal Heirs, a) Mrs. Shabana Abdulrub Shaikh, 303, A1- AQSA Apartment, Patil Baug Compound, Charnipada, Kausa, Mumbai, Thane, Maharashtra - 400 612. Email id: shaikhsaba2828@gmail.com b) Ms. Alisha Abdulrub Shaikh, 303, A1- AQSA Apartment, Patil Baug Compound, Charnipada, Kausa, Mumbai, Thane, Maharashtra - 400 612.
2.	Mr. Aniket Sunil Belhekar (Guarantor) Flat No. 107, A1 Wing, 1st Floor, Gagan Akanksha Phase I, Gut N. 524, Koregaon Mul, Haveli Pune - 412 202. Email id: belhekaraniket33@gmail.com Also at: Flat No 205, F4, Jay Ganesh Sambhariya, Pimpri Chinchwad, Bhosari, Maharashtra - 411 039 Type of Loan: Housing Loan Loan A/c No: 2092026630000039 NPA Date: 03.06.2024 Demand Notice Date: 02.08.2025 Loan Amount: Rs. 30,00,000/- (Rupees Thirty Lakhs) Outstanding amount as per Section 13(2) Notice: Rs. 32,51,692/- (Rupees Thirty Two Lakh Fifty One Thousand Six Hundred Ninety Two) (Principal Rs. 29,06,517/- + Interest Rs. 3,45,175/-) as on 31.07.2025 with further interest at 8.10% p.a. payable monthly (i.e. Bank's PLR less 3.90% p.a.) (subject to changes as per Bank's discretion) with effect from 01.08.2025. Loan secured by: Flat No. 605, A3 Wing, 6th Floor, Gagan Akanksha Phase I, Gut No. 524, Koregaon Mul, Haveli Pune - 412 202 admeasuring 48.19 sq mtrs alongwith enclosed balcony 2.48 sq mtrs and attached exclusive terrace 2.28 sq mtrs carpet area (Owned by Mr. Abdulrub Mohammad Abdulla Shaikh)

The Demand Notice under Section 13(2) of the SARFAESI Act by Registered Post with acknowledgement due was issued to you which has been returned undelivered / acknowledgement not received, hence this publication as substituted service of notice. You no. 1a) and 1b) the above legal heirs of the Borrower and you no. 2 Guarantor are therefore called upon to make payment of the outstanding dues as mentioned hereinabove in full within 60 days of this Notice failing which the undersigned shall be constrained to take action under the SARFAESI Act to enforce the above mentioned securities. Please note that as per Section 13 (13) of the said Act, you are restrained from transferring the above referred securities by way of sale, lease or otherwise without our consent.

Date: 13.08.2025
Place: Pune

Authorized Officer
CITIZEN CREDIT Co-op Bank Ltd

Thane Bharat Sahakari Bank Ltd., (Scheduled Bank)
Recovery & Legal Dept., Gr. Floor, Rimzim Premises, Opp. Brahman Vidyalaya, Bajli Prabhu Deshpande Marg, Vishnu Nagar, Naupada, Thane (W) - 400602. Telephone No. 865227769
E-Mail: tsbsl.recovery@tsbsl.com

AUCTION NOTICE OF IMMOVABLE PROPERTY

Sealed Offer Tenders are invited from the public in general/ intending bidders, for purchasing the immovable property on "as is where is basis" and "as is what is basis" and "Without recourse" which is now in the Physical Possession of the Authorised Officer of Thane Bharat Sahakari Bank Ltd., as per section 13(4) of the Securitization And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act 2002.

(Place of Auction: Thane Bharat Sahakari Bank Ltd, Sadashiv Peth Pune Branch, 1503-1504, Sadhya CHS. Ltd., Sadashiv Peth, Off. Tilak Road, Behind Bharat Natya Mandir, Nr. Peru Gate Police Station, Opp. Canara Bank, Pune - 411030)

Description of the Property	Reserve Price	EMD	Inspection Date & Time	Auction Date & Time	Borrower / Mortgagee Name	Outstanding Amount (as on 31/07/2025)
Flat No. 201, area admn. 475 sq. ft. (Built up), 2nd floor, Dakshinaki CHS. Ltd., Plot No. 121, C.T.S. No. 183, Village Talegaon Dabhadre, Yashwant Nagar Colony, Nr. Gowalkar Maidan, Talegaon, Tal. Maval, Dist. Pune - 410507	12,50,000/-	1,25,000/-	On Request as per point No. 05 mentioned below	19/09/2025 @ 12.30 pm	Borrower: Mrs. Offbeat Destinations Mortgagee: Mr. Nitin Nagraj Shastri & Mrs. Vandana Nitin Shastri	Rs. 12,43,484.71 + int. from 01/08/2025 and Other charges

1) The Bid Form containing Terms & Conditions for or other information, if any can be obtained from the Recovery and Legal Department of Thane Bharat Sahakari Bank Ltd. on any working day. 2) The sale of property is on "As is where is" and "as is what is basis" and "without recourse" and the intending bidder shall make discrete enquiries as regards any claim, charges on the property of any authority besides the Bank interest. 3) The successful bidder shall bear all expenses related to Stamp Duties, Registration Charges, Transfer Charges, outgoings, both existing & future realization, Govt. dues to the property. The present accrued liability on the property is not known and if any it will be borne by the successful bidder. 4) The bidder/ Offerors should take inspection of the property & may inspect the Title Deeds, if they so desire. 5) For inspection of aforesaid immovable property, the prospective bidder(s) may contact Mr. Yogendra A. Mulay (Mob. 9619662276) or Mr. Prashant P. Oak (Mob. 8108141333) at above mentioned address of Recovery/Legal Dept. 6) The intending bidder/s should submit their bids in sealed envelope and alongwith interest free EMD amount by way of PO/DD drawn on Nationalised/ Private & Scheduled Co-operative Bank favoring Thane Bharat Sahakari Bank Ltd., Thane, payable at Mumbai and/or through NEFT/RTGS upto 18/09/2025 till 5.00 pm. at Recovery and Legal Department of Thane Bharat Sahakari Bank Ltd. 7) The Bid quoted below the "Reserve Price" shall be rejected and the EMD deposited shall be forfeited. 8) The sealed tenders will be opened by the Authorised Officer in the presence of the attending bidders on 18/09/2025 at 12.30 pm. at the place of auction mentioned above. The bidders present will be given an opportunity to improve their bids by Rs. 10,000/- 9) The successful bidder shall pay 15% of the Sale Price immediately on date of auction & shall be required to pay remaining purchase price within 15 days from the date of finalization of Auction. 10) In case the successful bidder fails to pay remaining purchase price within 15 days, the earnest money and 15% of Sale Price deposited by him, will be forfeited and the property shall be put up again for sale through fresh Public Auction. 11) Authorised Officer reserves the right to accept, reject any or all offers/bids, change in place of auction and/or postpone/cancel the Auction or date of opening of tender, without giving any reason there for. 12) Right to appropriate the amount realized shall vest in Thane Bharat Sahakari Bank Ltd.

Sd/-
Authorised Officer
Thane Bharat Sahakari Bank Ltd., Thane

Date: 13/08/2025
Place: Thane

KATARE SPINNING MILLS LIMITED

CIN: L17119PN1980PLC022962
REGD. OFFICE: 14/30 GROUND FLOOR, B WING, KATARE COMPLEX, GANDHINAGAR, BL. NO. 10 Solapur MH- 413006.
Ph : 2323981, 2628581 Email: katarespinninmills@gmail.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

(₹ In Thousand)

Sl. No.	Particulars	Quarter ending/ Current Year ending June 30, 2025 (Unaudited)	Year to date Figures /Previous Year ending March 31, 2025 (Audited)	Corresponding 3 months ending In the previous year June 30, 2024 (Unaudited)
1.	Total Income from Operations	67.85	511.98	78.00
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(26.34)	(201.55)	(41.90)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(26.34)	(201.55)	(41.90)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(26.34)	(173.04)	(41.90)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(26.34)	(173.04)	(41.90)
6.	Equity Share Capital	285.00	285.00	285.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8.	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic:	(0.92)	(6.07)	(1.47)
	2. Diluted:	(0.92)	(6.07)	(1.47)
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(26.34)	(201.55)	(41.90)
	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(26.34)	(201.55)	(41.90)

Notes:

a) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended June 30, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended June 30, 2025 are available on the websites of the Stock Exchange(s) www.bseindia.com and on the website of the Company www.katarespinninmillslimited.com.

b) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on Monday 11th August, 2025.

FOR KATARE SPINNING MILLS LIMITED

Sd/-
KISHORE KATARE
MANAGING DIRECTOR
(DIN- 00645013)

Place: Solapur
Date: 11 August 2025

AXIS BANK LTD.

Registered Office : Axis Bank Ltd., "Trishul" -3rd floor, Opp. Samaratheshwar Temple, Near Law Garden, Ellisbridge, Ahmedabad -380006, Branch Office : Axis Bank Ltd., Sterling Plaza, Ground floor, Opp. Sai Sevice's Petrol Pump, J.M.Road, Pune-411004.

POSSESSION NOTICE (RULE 8(1))

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the **Axis Bank Ltd.**, Under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with **Rule 3** of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices on the dates mentioned below, calling upon the borrowers / Co-borrowers / Guarantors / mortgagors, as per details given below, to repay the amounts mentioned in the respective Notices within **60 days** from the date of the respective notice. The borrowers / Co-borrowers / Guarantors / mortgagors, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers / Co-borrowers / Guarantors / mortgagors and the public in general that the undersigned has taken **Physical Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act, read with Rule, 6 & 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date mentioned below. The borrowers / Co-borrowers / Guarantors / mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Axis Bank Ltd.**, for amounts mentioned below. The borrower's attention is invited to the provisions of Sub Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, 2002 in respect of time available, to redeem the secured assets.

Sr.No.	Name & Address of Borrowers / Co-borrowers / Mortgagors / Guarantors	Outstanding Amount (Rs.)
1)	1) Birhadre Vijay Bhoma 2) Vandana Vijay Birhadre, Both R/o. C/o Dattatray Ghule Sr. No. 201/4, Durgamata Colony, Alandi Road, Jal Maharashtra Chowk, Bhosari, Pune-411039, Also at : Nagaon Bk., Nagav Amalner, Jalgaon-425401.	Rs.22.05,790/- (Rupees Twenty Two Lakh Five Thousand Seven Hundred Ninety Only) amount as on 22/04/2021 being the amount due & (this amount includes interest applied till 22/04/2021 only) & together with further contractual rate of interest from 23/04/2021 thereon till the date of payment, the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred / to be incurred until the date of payment.
	Date of Demand Notice : 27/04/2021	Date of Physical Possession : 11/08/2025
	Description of Immovable Properties : All the piece and parcel of Flat No.201 on Second floor in the building known as "Sairang Classic" admeasuring about 31.95 Sq.mtr + balcony admeasuring about 4.01 Sq.Mtr and terrace admeasuring 6.85 Sq.Mtr along with common car parking constructed on Survey No.106 Hissa No.1/2B situated at Chovisawadi Tal.Haveli, Dist.Pune.	
2)	1) Ajaykumar Vishwakarma 2) Rinka Ajaykumar Vishwakarma, Both R/o. Sarpanch Wasti, Gopalwadi Road, Bhavani Nagar, Near Canal Daund, Pune - 413801, Also at : Flat No.8, 1st Stilt Floor, Om Samarath Apartment , Near Siddhivinayak Hospital, Daund, Dist.Pune - 413801.	Rs. 20.58,020/- (Rupees Twenty Lakh Fifty Eight Thousand Twenty Only) being the amount due as on 22/04/2021 together with further contractual rate of interest thereon till the date of payment, the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. Incurred / to be incurred until the date of payment.
	Date of Demand Notice : 29/04/2023	Date of Physical Possession : 11/08/2025
	Description of Immovable Properties : All the piece and parcel of Flat No.8, on 1st Stilt Floor, admeasuring Carpet area 33.35 Sq. Mtr. along with Balcony Carpet area 06.32 Sq. Mtr. Total Carpet area 39.67 Sq. Mtr. Built up area 57.43 Sq. Mtr. i.e. approximate 618 Sq. Ft. in building known as "Om Samarth" along with 8.20 Percent undivided Ownership in the Land of the building constructed on Plot No.11, Survey No.177/5 (Old Survey No.190) having CTS No.3071 situated at Village-Daund, Tal.Daund, Dist.Pune and within the limits of Jilha Parishad, Pune, Taluka Panchayat Daund and within the Nagar Parishad of Daund and bounded as per Building Plan.	

Sd/-
Axis Bank Ltd., Authorised Officer

Date: 11/08/2025
Place: Pune

L&T Finance Limited
(formerly known as L&T Finance Holdings Limited)
Registered Office: L&T Finance Limited, Brindavan Building Plot No. 177, Kalina, CST Road, Near Mercedes Showroom Santacruz (East), Mumbai 400 098
CIN No.: L67120MH2008PLC181833
Branch office: Pune

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002 (Herein after referred to as The Act)

We have issued Demand Notice under Section 13(2) of the Act to you all (Borrower/s, Co-borrower/s & Guarantor/s) through Registered Post Acknowledged Due, as you have defaulted in payment of interest and principal installments of your loan account, and have failed and neglected to clear the said outstanding dues. As a result, the loan account has been classified as Non-Performing Asset (NPA) in the book of account in accordance with the directives relating to asset classification issued by the Reserve Bank of India. The Notice has been returned as "undelivered" and therefore we are now issuing this notice to you all under 13(2) of the Act and hereby calling upon to repay the amount mentioned in the notice appended below to the L&T Finance Limited. (erstwhile, L&T Holdings Finance Ltd) within the period of 60 days from the date of this Paper Notification together with further interest and other charges from the date of Demand Notice till payment or realization. In case you are not discharging your liabilities under the terms of this notice, we shall be constrained to exercise all or any one of the rights conferred under Section 13(4) or Section 14 of the Act. "This is without prejudice to any rights available to us under the Act and/or any other law in force from time to time."

Loan Account Number	Borrower/s & Co-borrower/s Name	Demand Notice date / NPA date / Outstanding Amount		Description of the Immovable Property (Mortgaged)
		NPA Date	Outstanding Amount (₹) As On	
H0123512062106 0827, H0123512062106 0827L	1. Padma Brijeshkumar Singh 2. Brijeshkumar Jaypal Singh 3. Om Sai Mess (through its Proprietor Padma Singh)	Demand Notice date: 09/08/2025 NPA date: 05/07/2025	Rs. 52,93,011.76/- (Rupees Fifty Two Lakh Ninety Three Thousand Eleven Rupees And Seventy Six Paise Only) as on date 06/08/2025	Schedule - I All That Piece And Parcel Of Flat No. 208, Admeasuring 870 Square Feet i.e. 80.85 Square Meter On The Second Floor In The Building No. D-1 Known As "Indraprabha Co-operative Housing Society Limited", Which Is Constructed On The Property Bearing Plot No. 6 Admeasuring 6480 Square Meter And Internal Road And Service Road And D. P. Road Totally Admeasuring 4320 Square Meter, Carved Out Of Layout Of Property Bearing S. No. 38 Hissa No. 1 Admeasuring 02 Hecto 61 Aar, Situated At Revenue Village Kiwale, Taluka Haveli, District, Pune Within The Local Limits Of Municipal Corporation Of City Of Pimpri Chinchwad And Within The Jurisdiction Of Registration District, Sub Registrar Taluka Haveli, District Pune

Sd/-
Authorized Officer
For L&T FINANCE LIMITED

Date: 14.08.2025
Place: Pune

PNB Housing Finance Limited
Ghar Ki Baat
Reg. Off.: 9th Floor, Antriksh Bhawan, 22 Kasturba Gandhi Marg, New Delhi-110001, Phones:-011-23357171, 23357172, 23705414, Web:-www.pnbhousing.com

APPENDIX -IV-A- E-AUCTION-PUBLIC SALE NOTICE OF IMMOVABLE PROPERTIES/IES

E-AUCTION-SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISIO TO RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002)

B.O.KHARADI:3rdFloor,GanlanxmiComplex,SurveyNo.08,HadapsarKharadiBypassRoad,Kharadi,Pune,Maharashtra-411014.B.O.PUNE:5A,B,C,D,FifthFloor,SheerangHouse,Opp. JangliMaharajTemple,JMRoad,Shivajinagar,Pune,Maharashtra-411005.B.O.PIMPRI:OfficeNo.302,3rdFloor,CheewalaComplex,StallanRoad,Chinchwad,Pune,Maharashtra-411019.B.O.KONDHWA:560,FifthFloor,MarvelVista,S.no599A=598+593A,SahneySujanPark,LulluNagar,Pune,Maharashtra-411040

Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s) & guarantor(s) indicated in Column no-A that the below described immovable property (ies) described in Column no-D mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive/Physical Possession of which has been taken (as described in Column no-C) by the authorized Officer of **M/s PNB Housing Finance Limited**/Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WHATEVER THERE IS BASIS" as per the details mentioned below. Notice is hereby given to borrower(s)/mortgagor(s)/Legal Heirs, Legal Representative, (whether Known or Unknown), executor(s), administrator(s), successor(s), assignee(s) of the respective borrowers/ mortgagor(s) (since deceased) as the case may be indicated in Column no-A under Rule-8(6) & 9 of the Security Interest Enforcement Rules, 2002 amended as on date. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in M/s PNB Housing Finance Limited/secured creditor's website i.e. www.pnbhousing.com.

Loan No. Name of the Borrower/ Co-Borrower/Guarantor/Legal heirs(A)	Demande d Amount & Date (B)	Nature of Possession (C)	Description of the Properties mortgaged (D)	Reserve Price (RP) (E)	EMD (10% of Submision of Bid) (F)	Bid Incre- mental Rate (H)	Inspection Date & Time (I)	Date of Auction (Date & Time) (J)	Known Encum- brances/Chg Case if any (K)	
HOU/PUN/0921/916208 Amit Anil Boda's / Anuja Amit Boda's / Aquavit Engineers And Solutions Pvt Ltd, B.O. : PUNE	Rs. 12142202.9 & 04-21-23	Physical Possession	FLAT NO B-701, BUILDING 2 B WING, 07th FLOOR, NAKASHTRA ANGAN GAT NO 299 P 301 (P) 302 (P) URAWADE PUNE, MAHARASHTRA-412115	Rs. 2985000	Rs. 298,500	29-08-25	Rs. 10,000	23-08-2025 12:00pm to 04:00pm	30-08-2025 2PM to 03:00PM	NOT KNOWN
HOU/PM/0419/681701 Sandeep Tukaram Bhailekar / Nirmala Tukaram Bhailekar, B.O. : PIMPRI CHINCHWAD	Rs. 2349715.76 & 04-21-23	Physical Possession	Single Building, 6th Floor, 804, Sanskar Samrudhhi S. No. 116/2 (P), Old S. No. 918/2, Village Chovisawadi, Taluka Haveli, Dist. Pune - 411039, Pune, MAHARASHTRA-411039, India.	Rs. 1602000	Rs. 160,200	29-08-25	Rs. 10,000	25-08-2025 12:00pm to 04:00pm	30-08-2025 2PM to 03:00PM	NOT KNOWN
HOU/KNDW/1221/934159 Nandkumar Rajendra Ganeshkar / Nirmala Rajendra Ganeshkar, B.O. : KONDHWA	Rs. 2597990.8 & 28-10-2023	Physical Possession	FLAT NO 203, GAT NO 1157, WING B 2ND FLOOR, SAMPADA, Unicorn Bliss, CHAKAN, Pune, MAHARASHTRA-410501, Pune, India.	Rs. 2185000	Rs. 218,500	29-08-25	Rs. 10,000	26-08-2025 12:00pm to 04:00pm	30-08-2025 2PM to 03:00PM	NOT KNOWN
HOU/KRDI/0522/995047 M Ratantjeet / Akanksha Soni, B.O. : KHARADI	Rs. 37226 04.99 & 08-10-2024	Physical Possession	Flat No 710, 7th Floor, Building G, 38 Park Majestic Phase II Co Operative Housing Society Ltd, Undani, Pune, Maharashtra, India, 411060	Rs. 3399000	Rs. 339,900	29-08-25	Rs. 10,000	26-08-2025 12:00pm to 04:00pm	30-08-2025 2PM to 03:00PM	NOT KNOWN
HOU/PUN/0231/173199 Jaychand Negai Mandal / Anita Jaychand Mandal, B.O. : KHARADI	Rs. 2592606 & 03-02-2025	Physical Possession	Single Building, 4th floor, Flat No. 408 Fortune Prospero, Project at Sr. No. 27/9/1B/7 Villager Kondhwa Budruk Taluka - HAVELI, PUNE 411048, Pune, MAHARASHTRA-411048, India.	Rs. 2737000	Rs. 273,700	22-09-25	Rs. 10,000	18-08-2025 12:00pm to 04:00pm	23-09-2025 2PM to 03:00PM	NOT KNOWN
HOU/KRDI/1121/927881 Prashant Laxman Whidre / Kokane Sapna Venkatrao, B.O. : PIMPRI CHINCHWAD	Rs. 1174119.67 & 06-02-2025	Physical Possession	Building 16th floor, Flat No. 605, Tanish Pearls Ghat No. 509/1, 509/2, 509/3, Charnoli Road, Charnoli, Tal- Haveli, Dist- Pune, 412105, Pune, MAHARASHTRA-412105, India.	Rs. 2250000	Rs. 225,000	22-09-25	Rs. 10,000	19-08-2025 12:00pm to 04:00pm	23-09-2025 2PM to 03:00PM	NOT KNOWN
HOU/KRDI/0917/432329 Raghunath Sharavan Khude / Ratnamala Suryaji Jagtap / Dashaarath Rama Khude, B.O. : KHARADI	Rs. 3275087.52 & 17-01-2023	Physical Possession	Building C, Second Floor, 206, Shri Sai Hills S.No.79, Kesrnand, Wagholi road, Near Radha Swami Math, Pune 412207, MAHARASHTRA-412207, India.	Rs. 2880000	Rs. 288,000	29-08-25	Rs. 10,000	18-08-2025 12:00pm to 04:00pm	30-08-2025 2PM to 03:00PM	NOT KNOWN

* Together with the further interest @ 18% p.a. as applicable, incidental expenses, cost, charges etc. incurred upto the date of payment and/or realization thereof. ** To the best knowledge and information of the authorized Officer of PNB Housing Finance Limited, there are no other encumbrances/ claims in respect of above mentioned immovable/secured assets except what is disclosed in the Column No.-K. Further such encumbrances to be catered/paid by the successful purchaser/bidder at his/her end. The prospective purchaser/s/bidders are requested to independently ascertain the veracity of the mentioned encumbrances. (1.) As on date, there is no order restraining and/or court injunction PNBHFL, the authorized Officer of PNBHFL, from selling, alienating and/or disposing of the above immovable properties/secured assets and status is mentioned in column no-K (2.) The prospective purchaser/bidder and interested parties may independently take the inspection of the pleading in the proceedings/orders passed etc. if any, stated in column no-K, including but not limited to the title of the documents of the title pertaining thereto available with the PNBHFL and satisfy themselves in all respects prior to submitting tender/bid application form or making offer(s). The bidder(s) has to sign the terms and conditions of this auction along with the bid form. (3.) Please note that in terms of Rule 9(3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the bidder(s) the purchaser is legally bound to deposit 25% of the amount of sale price, (inclusive of earnest money) on the same day or not later than next working day. The sale may be confirmed in favour of (bidder/s) only after receipt of 25% of the sale price by the secured creditor in accordance with Rule 9(2) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The remaining 75% of the s sale consideration amount has to be deposited by the purchaser within 15 days from the date of acknowledgement of sale confirmation letter and in default of such deposit, the authorized officer shall forfeit the part payment of sale consideration amount within 15 days from the date of expiry of mandatory period of 15 days mentioned in the sale confirmation letter and the property/secured asset shall be resold as per the provisions of Sarfaesi Act. (4.) M/s C1 India Private Limited would be assisting the Authorised officer in conducting sale through an e-Auction having its Corporate office at Plot No. 68, 3rd Floor, Sector 44, Gurgaon, Haryana 122003 Website - www.bankeauctions.com For any assistance related to inspection of the property or obtaining the Bid Documents and for any other query or for registration, you have to co-ordinate with Ganesh Ankush/ Nialakshi Patil Toll Free No. - 1800 120 8800. E-Mail: auction@pnbhousing.com, is authorised Person of PNBHFL or refer to www.pnbhousing.com.
PLACE :- PUNE **DATE :- 13.08.2025**

Sd/-
AUTHORIZED OFFICER, PNB HOUSING FINANCE LIMITED

MITCON

MITCON Consultancy & Engineering Services Limited

Registered Office: First Floor, Kubera Chambers, Shivajinagar, Pune - 411 005, Maharashtra, India
Phone: +91-20-2553 4322, 2553 3309 Email: cs@mitconindia.com Website: www.mitconindia.com
CIN: L74140PN1982PLC026933

Solutions for Sustainable Tomorrow

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

(₹ Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter Ended		Year Ended	Quarter Ended		Year Ended
		June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total income from operations	1,446.75	1,747.80	1,109.99	5,612.90	2,480.85	3,871.73
2	Net Profit / (Loss) for the period before tax, exceptional and / or extraordinary item	146.42	199.52	179.92	814.05	161.82	293.63
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary item & share of Associate)	146.42	199.52	179.92	814.05	165.58	268.11
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary item & share of Associate)	101.68	130.10	116.20	533.64	119.60	170.74
5	Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	104.36</					

<h2 style="margin: 0;">महापद, शासन</h2> <h3 style="margin: 0;">सहकार, उपवन व वस्त्रोद्योग विभाग</h3> <h3 style="margin: 0;">जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर यांचे कार्यालय,</h3> <h3 style="margin: 0;">साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे ४११००१</h3>		
दूरध्वनी : ०२०-२९४२३२९१	email : drpnudecty@gmail.com	
<h3 style="margin: 0;">जाहीर नोटीस</h3>		
<p>प्रति,</p> <p>वसुली अधिकारी,</p> <p>ज्ञानदिप को-ऑप, क्रेडिट सोसा. लिमिटेड, मुंबई ४०००८१</p>		
<p>शाखा स्वारायट</p>		
<h3 style="margin: 0;">विषय</h3>		
१. श्री गोपीनाथ तुकाराम जामणे, पुजा मोबाईल शॉपी मध्ये, गुजराथ कॉलनी, पुणे २. सी. सी. सुरेश गोपीनाथ जामणे, पुजा मोबाईल शॉपी मध्ये, गुजराथ कॉलनी, पुणे ३. श्री अनिल तुकाराम कुकडे, स.सं. १९९१ टीबी, हिण्णे हॉल कॉलनी, कवठेनगर, पुणे ४. श्री भागवत ज्ञानोबा जामणे, स.सं. १९९०२२/१/६/५१, पिगामाता सोसा. पव्हाटी, पुणे	}	अर्जदार
<h3 style="margin: 0;">विषय -</h3>		
<p>अर्जदार अर्जदर संयुक्तकर्डी बाजरी फॅक्टिल उद्युक्त निष्पणेबाब प्रस्ताव,</p> <p>अर्जदार अर्जदर संयुक्तकर्डी व धनबाजरीबाब झालेले उद्युक्त/कसुरदार/गणधुनकार/श्री गोपीनाथ तुकाराम जामणे, पुजा मोबाईल शॉपी मध्ये, गुजराथ कॉलनी, पुणे यांचे धकीत कर्ज प्रकणी १ त्यांचे १९९०२२/१/६/५१ असे किरकटवडी येथील कर्ज नं. २५२ यांसी एकुलू क्लॉ ०० ४ १९ असे यांसी अंशामार ०० ११, ६६ पैस, पैकी ०० ४ १६.५० असे या जमीन विकसणारे बांधकामेला क्लॉ हाईडर-२ या इमारतीतील पहिल्या मजक्यावरील निवारी मजारी। फटलं नं. १०२ यांसी क्लॉ १५८.५० १२, १२ म्हणजे १५६.७३ बी.जी. बांधकामेला सेलेबल हल निष्कसत करत दाव्याच्या कांजी अर्जदार यांचा दावला कलेल्या अजितीत निवारीबाब याच रजिस्टर नॉटरीस नॉटरीस देण्यात आलेली आहे. तल्लुनसार अर्जदरबाद २१ ६ ४ सुमारे गिहकर होतो. तरी उपनिर्दिष्ट अर्जदरबाब आलेले म्हणजे मांड्यासोडी रचतः जातलं दिनांक २२/०८/२०२५ रोजी दु. १२.३० वा. आगोपा या कार्यालयत उपस्थित राहावे।</p> <p>या नोटीसद्वारे श्री गोपीनाथ तुकाराम जामणे व इतर २ ६ ४ यांना असे कळविण्यात येते की, वरील तारखेस अनुगुण सुनावणीस इतर न राहिल्लस, असेल गेहवरीलत अजिजी सुनावणी घेण्यात येईल व आपले सार अर्जनांबाब काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरण्यात येईल तसेच सार प्रकरणी नसांमिळ न्यायतल्लवार व गुणतल्लनुसार निर्णण घेण्यात येईल याची नॉट घ्यावी.</p>		
<p>(संयंत्र राजूत)</p> <p>जिल्हा उपनिबंधक,</p> <p>सहकारी संस्था, पुणे शहर</p>		

[illegible]

 <h2 style="text-align: center;">कृषी उत्सव बाजार समिती पुणे</h2> <p style="text-align: center;">श्री छत्रपती शिवाजी मार्केटप्लॉ, गुलटेकडी, पुणे - ३९</p>	 <h2 style="text-align: center;">कृषी उत्सव बाजार समिती पुणे</h2> <p style="text-align: center;">श्री छत्रपती शिवाजी मार्केटप्लॉ, गुलटेकडी, पुणे - ३९</p>
<h3 style="text-align: center;">जाहीर सूचना</h3> <p>श्री छत्रपती शिवाजी मार्केटप्लॉ, गुलटेकडी, पुणे येथील फळे भाजीपाला बाजार अनावरातील किरकोळ गाळा क्रमांक ५५ हा श्री. दत्त हुमनंत बंधे यांना नियमित लेखीमालाचे किरकोळ व्यवसायासाठी भाडेपट्याने देणेत आला आहे. सदर किरकोळ गाळा श्री. बाळासाहेब सोपान कटके यांना नावावर वग होजेरपात या कार्यालयामध्ये वार्षिकरूपे अर्ज आलेला आहे.</p>	<h3 style="text-align: center;">जाहीर सूचना</h3> <p>श्री छत्रपती शिवाजी मार्केटप्लॉ, गुलटेकडी, पुणे येथील फळे भाजीपाला विभागामात गाळा क्रमांक ३३९ हा १) श्रीमती सुप्रभा विठ्ठल पिसाळ, २) श्री. सोनापथ विठ्ठल पिसाळ, ३) श्री. ज्ञानेश्वर विठ्ठल पिसाळ यांना नियमित लेखीमालाच्या ठोकदार व्यवसायासाठी भाडेपट्याने देणेत आला आहे. सदर विठ्ठल पिसाळ यांचे दि. ३१/०८/२०२४ वरील निष्पत्ती झाली आहे. त्यामुळे १) श्री. सोनापथ विठ्ठल पिसाळ, २) श्री. ज्ञानेश्वर विठ्ठल पिसाळ यांनी यावेळेस नावाची यापूर्वीच म्ण्णवले के. विठ्ठल मिरारपत यांच्या पत्नीच्या वारसपती झाली असलेले फळे भाजीपाला विभागामात गाळा क्रमांक ३३९ वरील १) श्री. सोनापथ विठ्ठल पिसाळ, २) श्री. ज्ञानेश्वर विठ्ठल पिसाळ यांचे नाव व मालकीची नाव ठेवून के. सुप्रभा विठ्ठल पिसाळ या मध्यत आदींचे नाव ठेवून करून मिळणेमुळे यात या कार्यालयाकडे अर्ज सादर केलेला आहे.</p>
<p>तरी, या किरकोळ गाळयाच्या वर्गी- कणासंबंधी कोणत्या काही तक्रार/ हरकत असल्यावर, ही जाहीर सूचना प्रसिद्ध झालेपुढील पंधरा दिवसांत कृषी उत्सव बाजार समिती, पुणे यांचे कार्यालयाच्या लेखी स्वरुपात कळवावे. त्यानंतर कोणतीही तक्रार/ हरकत विचारात घेतली जाणार नाही.</p>	<p>तरी, या नोंदीबद्दल कोणत्या काही तक्रार/ हरकत असल्यावर, ही जाहीर सूचना प्रसिद्ध झालेपुढील पंधरा दिवसांत कृषी उत्सव बाजार समिती, पुणे यांचे कार्यालयाच्या लेखी स्वरुपात कळवावे. त्यानंतर कोणतीही तक्रार/ हरकत विचारात घेतली जाणार नाही.</p>
<p style="text-align: center;">सचिव, सभापती, कृषी उत्सव बाजार समिती पुणे</p>	<p style="text-align: center;">सचिव, सभापती, कृषी उत्सव बाजार समिती पुणे</p>

ट्रकप फायनान्स लिमिटेड



नॉंदप्रीकृत कार्यालय : 4था मजला, ए विंग, डी.जे. हाऊस,
जुना नागरस रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400069, महाराष्ट्र

जीएसटी क्र.: 27AAACD9887D1ZC

कॉर्पोरेट ओळख क्रमांक: L64920MH1994PLC33445

जाहीर सूचना

याद्वारे सर्व लोकांना सूचित करण्यात येते की ट्रकप फायनान्स लिमिटेड द्वारे **बारामती येथे दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी स. 11.00 वा.** तारणा ठेवलेल्या सोन्याच्या दामिन्यांचा लिलाव घेण्यात येईल.

शाखाचा पत्ता : ट्रकप फायनान्स लि., तळ मजला, फ्रंटियर ऑटोमोटीव्हज, मावाड पेठ, बारामती, पुणे 413102.

हे सोन्याचे दामिने आमच्या ज्या विविध ग्राहकांनी आपल्या थकबाकीचा भरणा केलेला नाही त्या कर्ज खात्यांमधील आहेत. या कर्जदारांना आमच्या लिलावा सूचना पाठविण्यात आलेल्या आहेत.

लिलाव करण्यात येणारे सोन्याचे दामिने शाखेचा नावसह खाली नमूद केलेल्या आमच्या विविध ग्राहकांच्या थकबाकी कर्ज खात्यांमधील आहेत.

बारामती शाखा	GL0000000266457,	GL00000000272293,
GL00000000272798,	GL00000000277283,	GL00000000278097,
GL00000000278276,	GL00000000279915,	GL00000000281166,
GL00000000287035,	GL00000000321432,	GL00000000324995,
GL00000000327979,	GL00000000329671,	

अधिक तपशीलासाठी कृपया ट्रकप फायनान्स लिमिटेड यांचेसी संपर्क साधावा.

संपर्क व्यक्ती : गहुल महाले

संपर्क क्रमांक : 9892877975

कुठलीही पूर्वसूचना न देता लिलाव पुढे ढकलण्याचा / रद्द करण्याचा आणि ज्या खात्यांचा लिलाव करण्याचा येणार आहे त्यांची संख्या बदलण्याचा अधिकार ट्रकप फायनान्स लिमिटेड राखून ठेवतात.

मा. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील
आदेश जा.क्र.३२६६/सन २०२२ सोबत जोडलेले परिशिष्ट १

पिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्या. शामा आर्केड, सधेहें नं. १११, मेन रोड, काळेवाडी, पिंपरी, पुणे १७

-: नोटीस :-

पिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्या. शामा आर्केड, सधेहें नं. १११, मेन रोड, काळेवाडी, पिंपरी, पुणे १७ या सहकारी बँकेच्या सर्व संचालकांना सूचित करण्यात येते की, आगल्या बँकेच्या संचालक मंडळातील सर्वसाधारण गटातील ०१ आगुत अनुसुचित जाती/जमाती ०१ या प्रवर्गातील संचालकांच्या निवडीकरीता अध्यासी अधिकारी श्री. नागनाथ कंजंत्री, उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर३ यांच्या अध्यक्षतेखाली दि.२२/०८/२०२५ रोजी दुपारी २.३० वाजता बँकेचे मुख्य कार्यालय, पिंपरी, पुणे ४११०१७ या ठिकाणी संचालक मंडळ सभेचे आगोजन करण्यात आलेले आहे, सर्व संचालकांनी संचालक मंडळाच्या सभेस हजर राहण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. सभेत नेमनिकषणे रिक्त झालेली पदे निवडीसाठी खालील निवडणूक कार्यक्रमानुसार कामकाज करण्यात येणार आहे.

अ.क्र	निवडणूक कार्यक्रमाका तपशिल	वेळ
१)	नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृती.	दुपारी २.३० ते दुपारी ३.३०
२)	नामनिर्देशन पत्र छाननी.	दुपारी ३.३० ते दुपारी ४.००
३)	वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिध्दी	सायंकाळी ४.३०
४)	नामनिर्देशन पत्र माघार	सायं ४.३० ते सायं ५.००
५)	अंतिम उमेदवाराची यादी जाहिर करणे.	सायं ५.००
६)	मतदान प्रक्रिया	सायं ५.३० ते सायं ६.००
७)	मतमोजणी प्रक्रिया	सायं ६.०० ते सायं ६.३०
८)	निवडणूक आलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत निकाल घोषित करणे	सायं ६.३०


टिप - निवडणूक कार्यक्रमातील वेळेत फेरवदल करण्याचे अधिकार अध्यासी अधिकारी यांचे राहतील

दिनांक :- १३/०८/२०२५

ठिकाण :- पिंपरी

स्वाक्षरी, Sd/-
 (श्री. नागनाथ कंजंत्री अध्यासी अधिकारी यांचे मान्यतेने)

स्वाक्षरी, Sd/-
 मुख्य कार्यकारी अधिकारी



यू ग्रो कॅपिटल लिमिटेड

4था मजला, टॉवर 3, इंडिकांस बिल्डिंग्स पार्क,
एनबीसी रोड, कुर्ली, मुंबई 400070.

ताबा सूचना - परिशिष्ट IV
(नियम 8(1) याह्याद) अचल मालमत्तेसाठी

ज्याअर्थी, निम्नस्थापकांकरिता हे यू ग्रो कॅपिटल लिमिटेड, नोंदीकरण कालावधी - 4था मजला, टॉवर 3, इंडिकांस बिल्डिंग्स पार्क, एनबीसी रोड, कुर्ली, मुंबई 400070, यांचे प्राधिकृत अधिकारी असून यांचा निष्कायन/व्यवस्थापन अर्थ किन्तुन्युस्थान अर्ध प्राधान्यसाठी असेल सदर अर्थ एनबीसीसी ऑफ निष्कायन/इंटरनेट एंजनेट, 2002 (2002 चा 54) अंतर्गत आण निष्कायन/इंटरनेट (एनबीसीसी) रुलस, 2002 या नियम 3 सह वापरण्यात येणार्या अनुच्छेद 13 (12) अंतर्गत व्हाल करणाऱ्या आलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करीत दि. 09-जून-2025 रोजी मागणी पूर्ण झालेली न्यात कर्जदार 1. कर्जदार फ्लिजिंग प्लेनस (डिग्री 2) जेव्हा सोमवार सुक्रे 3) सोमवार बावुल सुक्रे, कर्ज जाय क्रमांक UGPUNGM00000038566, ज्या सुचनेच्यावेळी नष्टद करू. 22.56,947.00/- (रुपये बावीस लाख छप्पर हजार नऊशे सत्तावीसशे पन्नास) दि. 05-जून-2025 रोजी मुसगा सोबत लावलेली व्याज या खमेच्या भरणा ताब सूचना मिळालेलापासुन 60 दिवसांच्या आत करणाऱ्या आवाहान करणाऱ्या आले होते.

कर्जदार सदर रुकमेची पत्तेकड करणाऱ्या असमर्थ उल्ल्याने कर्जदार व सर्वसांगामा नुजतेस निष्कायणा येते की निम्नस्थापकांकरांनी निष्कायन/इंटरनेट (एनबीसीसी) रुलस, 2002 मधील नियम 3 सह वापरण्यात येणार्या अर्थ अधिनियमाच्या कलम 13 च्या उप-कलम 4) अंतर्गत व्हाल करणाऱ्या आलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करीत निम्नस्थापकांकरांनी खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी ताब घेतलेला आहे.

कर्जदार व सर्वसांगामा नुजतेस यांचे आण साधवांघीर ताब सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेचा कर्जदार कोमोताली व्यवहार करणे येणे आण आत कोमोताली व्यवहार केल्यास ते यू ग्रो कॅपिटल लिमिटेड यांच्या कलम क्र. 22.56,947.00/- (रुपये बावीस लाख छप्पर हजार नऊशे सत्तावीसशे पन्नास) दि. 05-जून-2025 रोजी मुसगा अधिका लावलेली व्याज या खमेच्या भरणा सोबत असत.

सदर अनामत मत्ता बावुल घेण्यासाठी उल्लेख असलेल्या वेळेच्या संपर्कत कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग 8 कडे वेधण्यात येते.

सुरक्षित मालमत्तेची अनुसूची





अ. क्र.	मॉडेल	मेक	चलन क्र.
1.	एनएम शुआर करार एस40670 (सिग्नल हेड)	ओम साई मार्केटिंग	2023-24 3063
कोणिका 512 आत सॉल्व्हेंट मॉडेल (30पीएल)			

टिकाण : पुणे

दिनांक : 14.08.2025

रवा/ (प्राधिकृत अधिकारी)

यू ग्रो कॅपिटल लिमिटेड करिता

<div>  <div> KALYANI FORGE LIMITED Regd. Office : Shangrila Gardens, "C" Wing, 1st Floor, Opp.Bund Garden, Pune - 411 001 CIN - L28910MH1979PLC020959 TS 16949 & QS 9000 ACCREDITED COMPANY </div> </div>					<div> KALYANI FORGE LIMITED  </div>
Extract of Unaudited Financial Results For the Quarter Ended 30.06.2025.					(INR in lakhs)
Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended
		30/06/2025 Audited	31/03/2025 Unaudited	30/06/2024 Audited	31/03/2025 Audited
1.	Total Income	6,452.67	5,933.50	5,759.76	23,915.44
2.	Profit & Loss Before Tax	202.57	264.17	137.75	1,160.41
3.	Profit/(loss) after tax	140.65	222.65	34.76	831.48
4.	Total comprehensive income for the period	152.06	266.58	35.34	877.13
5.	Paid up Equity Share Capital [Face value ₹ 10/- per share]	363.90	363.90	363.90	363.90
6.	Earnings per equity share :				
	Basic (in ₹)	3.87	6.12	0.96	22.86
	Diluted (in ₹)	3.87	6.12	0.96	22.86
Notes : 1] The above results of Kalyani Forge Limited for the quarter ended June 30, 2025 have been reviewed by the Audit Committee at its meeting held on August 13, 2025 and approved by the Board of Directors at its meeting held on August 13, 2025 . The Statutory Auditors have carried out Limited Review of the same.					
2] The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.kalainforge.com .					
Place : Pune, Date : 13th August, 2025				For Kalyani Forge Limited Sd/- Mrs. Rohini G. Kalyani (Din: 00519565) Executive Chairperson	
				Visit us at : www.kalainforge.co.in	



SUDARSHAN
Outshine. Outdoor.

सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड

नांदणीकृत कार्यालय आणि जागतिक मुख्य कार्यालय : ७ वा मजला, इलेव्हन वेस्ट पंचशील, सर्व्हे नं. २५,
पॅन कार्ड क्लब रोडजवळ, बाणेर, पुणे-४११०६९. फोन : ०२०-६८२८१२००

ई-मेल: shares@sudarshan.com संकेतस्थळ: www.sudarshan.com सीआयएन: L24119PN1951PLC0008409

फिजिकल समभाग हस्तांतरित करण्यासाठी विशेष सुविधा

सेबी परिपत्रक क्र. SEBI/HO/MIRSD/MRSD-PoD/PI/CIR/2025/97 दिनांक २ जुलै २०२५, ('परिपत्रक'), अनुसार समभागधारकांना कळविण्यात येते की, समभाग हस्तांतरण करण्याचे व्यवहार पुन्हा दाखल करण्यासाठी एक विशेष सुविधा दिनांक ७ जुलै २०२५ ते ६ जानेवारी २०२६ या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या परिपत्रकानुसार सदर सुविधा फक्त असे समभाग पुन्हा दाखल करण्यासाठी आहे की, जे १ एप्रिल २०१९ पूर्वी सादर करण्यात आले होते, आणि जे कागदपत्रांमधील /प्रक्रियेतील त्रुटी किंवा अन्य कारणांमुळे नाकारण्यात आले, परंतु करण्यात आले किंवा ज्या बाबतीत निर्णय घेण्यात आला नाही आणि ३१ मार्च, २०२१ पर्यंत जी वाढीव मुदत गाठू शकले नाहीत.

ज्या समभागधारकांना या संधीचा फायदा घ्यायचा आहे, त्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट ('आरटीए'), एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी त्यांचा इमेल आयडी pune@ln.mpmcs.mufg.com वर संपर्क साधावा किंवा आवश्यक ती कागदपत्रे त्यांचे कार्यालय ब्लॉक नंबर २०२, २रा मजला, अक्षय कॉम्प्लेक्स, गणेश मंदिराजवळ, ऑफ डोले पाटील रोड, पुणे - ४११००९, महाराष्ट्र, भारत येथे पाठवावीत.

सदरचे फिजिकल स्वरूपातील समभाग जे हस्तांतरित करण्यासाठी पुन्हा दाखल करण्यात येतील (कंपनी किंवा आरटीए यांच्याकडे प्रलंबित असलेल्या विनंत्यांसह) ते एकदा सर्व कागदपत्रे योग्य अस्तित्वाचे नक्की झाल्यानंतर आणि योग्य ती प्रक्रिया अशा ट्रान्स्फर कम डीमॅट साठी पार पाडण्यात आल्यानंतर फक्त डीमॅट पद्धतीने पुन्हा जारी करण्यात येतील.

सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड साठी

सही / -
मंदार वेलणकर
जनरल कौन्सिल आणि कंपनी सचिव

स्थळ : पुणे
दिनांक : १३ ऑगस्ट, २०२५

UNIVASTU INDIA LIMITED									
CIN - L45100PN2009PLC133864.									
Regd. Office: Gungalow No. 36/B, C.T.S. No 994 & 945 (S.No.117 & 118) Madhavbaug, Shivtirth Nagar, Kothrud, Pune, Maharashtra, India, 411038 Tel: 020-25434617, Mobile: 9552586198, Email: info@univastu.com, Website: www.univastu.com									
Extract of Unaudited Financial Results for the 1 st Quarter Ended on 30.06.2025									
Sr. No.	Particulars	Standalone				(Rs in Lakhs except per equity share data) Consolidated			
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
		30.06.2025 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	30.06.2025 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1	Total Income from operations	2,688.77	3,243.21	1,867.56	10300.55	2,958.04	4,040.15	2,821.57	17,202.98
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	314.60	372.49	176.16	1280.61	599.65	680.95	341.82	2,348.45
3	Net Profit/(Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary items)	314.60	372.49	176.16	1280.61	599.65	680.95	341.82	2,348.45
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	268.67	271.18	147.06	1036.23	400.80	421.73	244.49	1,551.28
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	268.67	265.31	147.06	1030.36	400.80	415.86	244.49	1,545.41
6	Equity Share Capital	11,99,55,900	11,99,55,900	11,99,55,900	11,99,55,900	11,99,55,900	11,99,55,900	11,99,55,900	11,99,55,900
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -								
	1. Basic :	2.24	2.26	1.24	8.64	2.18	2.39	1.45	8.78
	2. Diluted :	2.24	2.26	1.24	8.64	2.18	2.39	1.45	8.78

Notes:

1 The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange www.nseindia.com and the website of the Company www.univastu.com.

2 The above unaudited financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and are approved by the Board of Directors in their respective meetings held on 12th August, 2025 and a Limited review of the same has been carried out by the Statutory Auditors of the Company.

Scan this QR Code to view the above Results in detail

For Univastu India Limited

Sd/-


Pradeep Kisan Khandagale

Managing Director

Place : Pune

Date : 12.08.2025

https://etender.mahadiscom.in या संकेतस्थळावर देत घ्यावी.'"/>



Solutions for Sustainable Tomorrow


MITCON Consultancy & Engineering Services Limited

Registered Office: First Floor, Kubera Chambers, Shivajinagar, Pune - 411 005, Maharashtra, India
 Phone: +91-20-2553 4322, 2553 3309 Email: cs@mitconindia.com Website: www.mitconindia.com
 CIN: L74140PN1982PLC026933

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025 (₹ Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
		June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025	June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total income from operations	1,446.75	1,747.80	1,109.99	5,612.90	2,480.85	3,871.73	2,506.78	11,526.14
2	Net Profit / (Loss) for the period before tax, exceptional and / or extraordinary item	146.42	199.52	179.92	814.05	161.82	293.63	237.98	909.75
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary item & share of Associate)	146.42	199.52	179.92	814.05	165.58	268.11	197.59	798.39
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary item & share of Associate)	101.68	130.10	116.20	533.64	119.60	170.74	291.70	654.06
5	Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	104.36	123.47	118.85	524.81	122.52	135.86	121.21	446.72
6	Equity Share Capital	1,449.88	1,449.88	1,343.08	1,449.88	1,449.88	1,449.88	1,343.08	1,449.88
7	Total Reserves including non-controlling interest (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	11,729.45	11,621.01	10,552.59	11,621.01	12,712.98	12,586.37	11,598.38	12,586.37
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs.10/- each) Basic : Diluted :	0.70 : 0.57	0.92 : 0.80	0.87 : 0.86	3.77 : 3.26	0.82 : 0.67	1.21 : 1.04	2.17 : 2.15	4.63 : 4.00
9	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs.10/- each) Basic : Diluted :	0.70 : 0.57	0.92 : 0.80	0.87 : 0.86	3.77 : 3.26	0.82 : 0.67	1.21 : 1.04	2.17 : 2.15	4.63 : 4.00

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the quarter ended June 30, 2025 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com) and Company's website (www.mitconindia.com)



Scan this
QR Code for
full format of
Financial Results

For **MITCON Consultancy & Engineering Services Limited**
On behalf of Board of Directors

Sd/-

Ankita Agarwal

Company Secretary and Compliance Officer

Place: Pune
Date: August 13, 2025

दि विश्वेश्वर सहकारी बँक लि., पुणे
 (मल्टीस्टेट शेड्युल बँक)
 मुख्य कार्यालय : प्लॉट क्र. 471/472, मार्केटाई, गुलटेकडी, पुणे-411037
 वेब : www.vishweshwarbank.com

फुरसुंगी शाखेचा स्थलांतर

सर्व ग्राहक, सभासद आणि हितयितक यांना कळविण्यात येते की, बँकेची **फुरसुंगी शाखा सोमवार, दि. 25 ऑगस्ट 2025** पासून खालील पत्त्यावर स्थलांतरीत होत आहे. कृपया नोंद घ्यावी ही विनंती.

फुरसुंगी शाखेचा नविन पत्ता

सर्व्हे नं. 207/1 A/6, शॉप नं. 1, श्री दर्शन कॉलनी, S.P. Infocity समोर, पुणे-सासवड 412 308, तुकाई दर्शन, फुरसुंगी, पुणे - 412 308
 शाखा व्यवस्थापक मो. नं. : + 91 98819 09702
bm.fursungi@vishweshwarbank.com

कामकाजाची वेळ :

सकाळी 10.00 वा. ते दुपारी 2.00 वा.
 दुपारी 2.30 वा. ते सायं. 5.30 वा. पर्यंत
 पुणे, शुक्रवार, दि. 8 ऑगस्ट 2025

श्रीराम वि. आपटे
 मुख्य कार्यकारी अधिकारी





